NATIONAL STANDARD INDIA LIMITED

Date: August 07, 2023

The Listing Dept.,
BSE Limited
Corporate Relationship Department
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai 400 001

Scrip Code: 504882

The Listing Dept.
The Calcutta Stock Exchange Limited,
7, Lyons Range,
Calcutta- 700 001

Scrip Code: 024063

Dear Sir(s),

Sub: Newspaper Advertisement regarding the 60th Annual General Meeting of the Company to be held on Thursday, August 31, 2023 through Video Conference ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM')

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and other relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs, we hereby submit copies of the enclosed advertisements for the attention of the members, in respect of information regarding 60th Annual General Meeting of the Company scheduled to be held on **Thursday, August 31, 2023** at 02.30 pm (IST) through VC/OAVM, in the following newspaper:

- 1. Financial Express, All India Edition in English;
- 2. Mumbai Lakshwadeep, Mumbai Edition in Marathi

This is for your information and record please.

Thanking You,

Yours faithfully, For National Standard India limited

Madhur Mittal Company Secretary & Compliance Officer Membership No. A47976

Encl: As above

Tel.: +91.22.67737373 Fax: +91.22.23024420 CIN No. L99999MH1947PLC252768

FE SUNDAY

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

JJM-Phase IV - WSS to Kidangoor- Pumping and Transmission - Package 1-Pipeline Work & Phase IV -WSS to Kanakkary Pt (Mulakkulam Package -3) -Construction of 4 LL OHSR, laying distribution lines and providing FHTCs in Mulakkulam pt-(Package 3)-Pipeline Work, EMD: Rs. 5,00,000/-& Rs.2,00,000/-, Tender fee: Rs.16,540 + (2978) GST &Rs. 11025 + (1985) GST, Last Date for submitting Tender: 21-08-2023 03:00:pm, Phone: 04812562745,

Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in

KWA-JB-GL-6-959-2023-24

Superintending Engineer PH Circle Kottayam

BLAL

BEML Land Assets Limited

(CIN: U70109KA2021G0I149486)

A Government of India Company under Ministry of Defence Reg Office- BEML Soudha, 23/1, 4th Main, SR Nagar, Bengaluru, Karnataka-560027.

Email: cs@blal.in Website: www.blal.in Ph: 080-22963211

Notice

Change in Registrar and Share Transfer Agent

Shareholders, Beneficial owners, Depository Participants and all concerned are hereby informed that Company has appointed M/s. Integrated Registry Management Services Private Limited as its new Registrar and Share Transfer Agent in place of M/s Kfin Technologies Limited.

All documents/correspondence relating to transfer of shares. change of address (physical shares), issue of duplicate shares, dematerialization of shares, claiming of shares from unclaimed suspense escrow account etc. pertaining to shares and securities of the company may be delivered to M/s. Integrated Registry Management Services Private Limited at the address mentioned below: -

M/s. Integrated Registry Management Services Private

30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road Malleshwaram, Bengaluru, Karnataka-560003.

Contact Details:

Mobile Number: 080-23460819 Email Id: customercare@integratedindia.in

Website: www.integratedindia.in

For the convenience of the shareholders, above documents can also be sent to registered office of the Company.

For BEML Land Assets Limited

H S lyer Place : Bengaluru Chief Financial Officer & Compliance officer Date: 05-08-2023

NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED Regd. Off.: 412, Floor - 4, 17G Vardhaman Chamber, Cawasii Patel Road.

Horniman Circle, Fort Mumbai-400001 E-mail: Investors.nsil@lodhagroup.com Tel.: +91. 22 67737373 Fax: +91.22.23024550

Website: www.nsil.net.in CIN No. L27109MH1962PLC265959 Information regarding 60th Annual General Meeting to be held through Video Conference/

Members may note that the 60th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing ('VC') / Other Audio-Visual Means ('OAVM') on Thursday, August 31, 2023 at 02:30 p.m. (IST), in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("Listing Regulations") read with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the SEBI along with other applicable Circulars issued in this regard by the MCA and SEBI (hereinafter collectively referred to as Circulars") to transact the business that will be set forth in the Notice of the AGM.

n compliance with the above Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report or the financial year 2022-23 will be sent to all the members whose email addresses are registered. rith the Company / Registrar and Share Transfer Agent ('RTA') / Depository Participant(s) ('DPs'). The Notice of the 60th AGM and Annual Report for the financial year will also be made available on the Company's website http://www.nsil.net.in/ and on the Stock Exchange website i.e., BSE Limited at https://www.bseindia.com/. The physical copies of the Notice along with the Annual Report for the FY 2022-23 shall be sent to those Members who request for the same.

Manner of registration / updating the email addresses to receive the Notice of AGM along with

fembers who wish to register / update their email address are requested to follow the below instructions For shares held in dematerialised form Register / Update the details in your demat account as

For shares held in physical form

per the process advised by your respective DPs. Register / Update the details in the prescribed form ISR-1 and other relevant forms with the RTA of the Company i.e., C B Management Services (P) Limited Members may download the prescribed forms from the Company's website at http://www.nsil.net.in/ or from the

Manner of casting vote through e-voting

Members will have an opportunity to cast their votes remotely on the business as may be set forth in the Notice of the AGM through remote e-voting system ('Remote e-voting') as well as through e-voting system during the AGM. Detailed instructions for e-voting including remote e-voting will be provided in the Notice of the AGM to the members of the Company

The above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in compliance with the applicable MCA and SEBI Circular(s)

The members may contact the Company's RTA at: www.cbmsl.com Regd. Office: P-22, Bondel Road,

Kolkata- 700019. Telephone: 033- 4011- 6728; FAX: 91-033-40116739; E'mail: rta@cbmsl.com Website www.cbmsl.com For National Standard India Limited

Madhur Mittal

Date: August 05, 2023 Place: Mumbai

Company Secretary & Compliance Officer Membership No.: 47976

MARUTI & SUZUKI MARUTI SUZUKI INDIA LIMITED

CIN: L34103DL1981PLC011375 Regd. Off.: Plot No.1, Nelson Mandela Road, Vasant Kunj, New Delhi-110070 Ph.: +91 (11) 46781000, Fax: +91 (11) 46150275 www.marutisuzuki.com, investor@maruti.co.in

NOTICE OF 42ND ANNUAL GENERAL MEETING ('AGM') TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ('VC')/OTHER AUDIO VISUAL MEANS ('OAVM') AND INFORMATION ON E-VOTING

The AGM of the Members of the Company will be held on Tuesday, the 29th August, 2023 at 10:00 a.m. through VC/OAVM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ('Act') and the Rules made thereunder, and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') and Securities and Exchange Board of India ('SEBI)' to transact the businesses set forth in the Notice of the AGM. Members will be able to attend the AGM through VC/OAVM at https://emeetings.kfintech.com

. The Notice of the AGM and Annual Report have been sent to all the Members whose email addresses are registered with the Company/Denository Participant(s). The aforesaid documents are also available on the Company's website i.e. www.marutisuzuki.com, on the website of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of the Registrar and Transfer Agent ('RTA') i.e. https://evoting.kfintech.com.

The Company is providing a facility to its members to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ('remote e-Voting'). The Company has engaged the services of Kfin Technologies Limited ('KFin') as the authorised agency to provide remote e-Voting facility. Members are requested to follow the instructions comprising manner of e-Voting and remote e-Voting (for casting the vote) which have been detailed in the Notice of AGM.

The facility for voting through electronic means will also be made available at the AGM and only those members, who are present at the AGM and have not cast their vote on the resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, will be eligible to vote during the AGM.

Information and instructions including the details of User Id and password relating to e-Voting have been sent to the members through email. The same login credentials should be used for attending the AGM through VC/OAVM. Members who do not receive email or whose email addresses are not registered with the Company/RTA/Depository Participant(s) may generate login credentials by following the instructions given in the Notes to Notice of the AGM.

. The details of the remote e-Voting are as under:

a. Date and time of commencement of remote e-Voting: 24th August, 2023 (9:00 a.m.). b. Date and time of end of remote e-Voting: 28th August, 2023 (5:00 p.m.).

The remote e-Voting shall not be allowed beyond 28th August, 2023 (5:00 p.m.). A person, whose name appears in the register of members/beneficial owners as on the

cut-off date i.e., 22th August, 2023 shall only be entitled to avail the facility of remote e-Voting or participation at AGM and e-Voting during AGM. . A person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the AGM

following the detailed procedure as provided in the Notice of AGM which is available on Company's website and KFin's website. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may attend

and holding shares as on the cut-off date, may obtain the user ID and password by

the AGM but shall not been entitled to cast their vote again. 0. In case of any queries/ grievances relating to remote e-Voting & live webcast, the Members/

Beneficial owners may contact at the following address: Mr. Vijay Ravuri, Deputy Manager, Kfin Technologies Limited at evoting@kfintech.com or

call KFin's toll free No. 1800 3094 001 for any further clarifications or may also write to KFin at einward.ris@kfintech.com or may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and e-Voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (Kfintech Website).

For Maruti Suzuki India Limited

Sanjeev Grover Executive Vice President & Company Secretary

Place: Gurugram

Date: August 5, 2023

Ficci CASCADE launches campaign against smuggling

PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 5

FICCI COMMITTEE AGAINST Smuggling and Counterfeiting Destroying the Economy (CAS-CADE) on Saturday launched an awareness campaign against illicit trade that impedes economic growth.

The campaign, titled #BeACASCADER, was organised to engage with people and create awareness of the detrimental consequences of illicit trade, Ficci CASCADE said in a statement. Due to smuggling and illicit

trade, tax loss has witnessed a whopping 163% rise from 2010 to 2020, the statement said, quoting a report titled 'Illicit Markets: AThreat to Our National Interests'.

The financial implication of this was ₹58,521 crore across five sectors, including alcoholic beverages, mobile phones, FMCG-household and personal goods, FMCG-packaged foods and tobacco products, it said.

During the decade, the tax losses incurred by the government from the alcohol indus-



try witnessed an astronomical surge of over 508%, while the increase in tax loss from the FMCG packaged foods industry stood at a substantial 201% and from the tobacco industry, the loss was pegged at 113%.

"Illicit trade inflicts significant harm on individual industries and has a substantial negative impact on employment generation and economic growth. Illicit trade also poses a dual challenge for the government," Ficci CASCADE chairman Anil Rajput said.

Not only does it result in a loss of legitimate tax revenue, but it also demands additional allocation of resources for enforcement and public health measures, he said.

Chandrayaan-3 successfully inserted into **lunar** orbit

INDIA'S AMBITIOUS THIRD

moon mission, Chandrayaan-3, achieved a significant milestone as it successfully entered the lunar orbit on Saturday, as confirmed by the Indian Space Research Organisation (ISRO). The crucial maneuver was executed from an ISRO facility in Bengaluru, the city-headquartered space agency, as announced in a tweet. "Chandrayaan-3 has been successfully inserted into the lunar orbit. A retro-burning at the Perilune was commanded from the Mission Operations Complex (MOX), ISTRAC (ISRO Telemetry, Tracking, and Command Network), Bengaluru," stated the agency in their tweet. The Perilune refers to the spacecraft's closest point to the moon, and the successful insertion into the lunar orbit marks a significant step forward in India's lunar exploration mission.

The next operation - reduction of orbit — will be done at 11 PM on Sunday, ISRO added.

ISRO also shared a message from the satellite to its centres, which read,"MOX, ISTRAC, this is Chandrayaan-3. I am feeling lunar gravity."

CARMAKER TO EXPAND PRODUCTION

Maruti expects over 6% growth in FY24

FE BUREAU New Delhi, August 5

MARUTI SUZUKI INDIA is optimistic about its growth prospects for FY24, with the company's chairman RC Bhargava stating that they expect to grow at over 6% during that period. He addressed the shareholders in the company's annual report for 2022-23 and expressed confidence in India's car industry, projecting a 6% growth rate until FY2030-31. Bhargava highlighted that in the fiscal year FY2022-23, the company's exports reached 259,000 units, and they anticipate a continued growth in demand for exports. As a result, the company projects export volumes to reach 750,000-800,000 cars by FY 2030-31.

Due to the increasing domestic and export requirements, it has recognised the need to expand its manufacturing capacity. The company is working on the first site in Kharkhoda, Haryana, where a plant with a capacity of



250,000 units is expected to commence production in the first half of 2025. Subsequently, the company plans to add one similar plant each year to achieve a total capacity of one million units. Additionally, it is in the process of selecting a second site to add another one million capacity by FY 2030-31. This ambitious phase of production expansion is being referred to as 'Maruti 3.0' by Bhargava.

"Our first phase was when we were a public enterprise. The second phase ended with the Covid pandemic, and the Indian car market became the third largest in the world," he

said adding that it took 40 years to create a capacity of 2 million units."Your company now has to add the next 2 million in a period of 9 years. The task of managing all the issues relating to the production of 4 million units a year requires considerable thought and possible reorganisation of the structure of the company...We will, as soon as possible, announce what we are proposing."

Besides, he said that by FY2030-31, the automaker could have about 28 different models. "Clearly the organisa tion and systems for selling such a large variety of cars will require changes from what exists at present." Furthermore, he said that the development of electric vehicles is "proceeding well" at the Gujarat facility. "Your company expects to start the sale of the first model in 2024-25 By 2030-31 we expect to have 6 EV models. These models are expected to comprise 15-20% of our total sales by that time.

UNIFINZ CAPITAL INDIA LIMITED (Formerly Known as Shree Worstex Limited)

CIN: L17111DL1982PLC013790 Chawla House, 3rd Floor, 19, Nehru Place New Delhi -110019 Telephone No: +91149953454: +91-7373737316

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

201	Particulars		Year Ended		
SI No.		30/06/2023 (Un-Audited)	31/03/2023 (Audited)	30/06/2022 (Un-Audited)	31/03/2023 (Audited)
1.	Total Income from operations	414.02	269.08	146.52	915.46
2.	Net Profit for the period (before Tax and Exceptional Items)	(71.47)	(88.21)	(7.68)	(84.02)
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional Items)	(71.47)	(88.21)	(7.68)	(84.02)
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional Items)	(51.96)	(56.34)	(6.51)	(55.04)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(51.94)	(52.97)	(6.51)	(45.65)
6.	Paid Up Equity Share Capital (Face Value of ₹ 10 each)	314.00	314.00	314.00	314.00
7.	Reserves		0.70	0.00	165.72
8.	Earnings per share (EPS) (in ₹) Basic & Diluted EPS	(1.65)	(1.79)	(0.21)	(1.75)

. The above unaudited results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on Saturday, the 05th August 2023. These results have been reviewed by the Statutory Auditors of the company. . The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with

The Company operates mainly in the business of financing and accordingly there are no separate reportable operating segments as per Ind AS 108- "Operating Segments". . The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the

Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.

Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results for the quarter ended June 30,2023 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com/ www.mseindia.com) and Company's website: www.unifinz.in.

Previous quarters/year ended figures have been regrouped/reclassified wherever necessary to confirm to the current quarter/year presentation.

For and on behalf of the Board **Unifinz Capital India Limited** (Formerly Known as Shree Worstex Limited)

(Director)

Pawan Kumar Mittal Date: 05.08.2023 Place: New Delhi DIN:00749265

ethos | WATCH BOUTIQUES ETHOS LIMITED

Corporate Identity Number: L52300HP2007PLC030800 Registered Office: Plot No. 3, Sector- III, Parwanoo, Himachal Pradesh -173 220. Telephone: + (91) 1792 232 462/233 402; Website: www.ethoswatches.com;

EXTRACT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

S.	Particulars	Standalone			Consolidated		
No.		Quarter ended June 30, 2023 (Unaudited)	Quarter ended June 30, 2022 (Unaudited)	Year Ended March 31, 2023 (Audited)	Quarter ended June 30, 2023 (Unaudited)	Quarter ended June 30, 2022 (Unaudited)	Year Ended March 31, 2023 (Audited)
1	Total income from operations	23,476.13	17,578.51	80,373.04	23,470.75	17,579.47	80,309.41
2	Net Profit for the period from ordinary activities (before tax,exceptional items and/or extraordinary items)	2,406.79	1,693.86	7,976.60	2,429.36	1,705.42	8,067.65
3	Net Profit for the period from ordinary activities before tax (after exceptional items and/or extraordinary items)	2,406.79	1,693.86	7,976.60	2,429.36	1,705.42	8,067.65
4	Net Profit for the period from ordinary activities after tax (after exceptional items and/or extraordinary items)	1,798.83	1,263.27	5,979.60	1,815.65	1,279.73	6,029.82
5	Total Comprehensive Income for the period [comprising profit for the period(after tax) and other comprehensive income(after tax)]	1,798.83	1,263.27	5,962.69	1,822.26	1,279.73	6,012.20
6	Paid-up equity share capital (Face value in Rs. 10 per share)	2,334.92	2,334.92	2,334.92	2,334.92	2,334.92	2,334.92
7	Reserves (excluding revaluation reserves)	2	0	25	38	13	80
8	Earnings per share (of Rs. 10/- each) (not annualized):						
	(a) Basic (Rs.)	7.70	6.48	26.34	7.78	6.56	26.56
	(b) Diluted (Rs.)	7.70	6.48	26.34	7.78	6.56	26.56

- The above unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meetings held on August 5, 2023. The unaudited financial results for the current guarter have been reviewed by the Statutory Auditors of the Company. The unmodified review report of the Statutory Auditors is being filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited.
- The above is the extract of the detailed format of the unaudited quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited quarterly financial results are available on the websites of the Stock Exchanges i.e. www.bseindia.com and www.nse.india.com and the company's website at www.ethoswatches.com. For and on behalf of the

Board of Directors of Ethos Limited

Yashovardhan Saboo Chairman and Managing Director (DIN:00012158)

FROM THE FRONT PAGE pany offices in April. The fight also has ing the pandemic. We have built-in

The urban corporate hub known for its glitzy high-rises, luxury hotels, malls and gated condominiums is home to large Indian corporates and start-ups, as well as multinationals offices like Nestle, Coke, Pepsi, Bharti Airtel, Google, KPMG, Microsoft, American Express, Dell, Samsung, Ernst & Young, Deloitte, Oracle. Home to industrial manufactur-

Haryana...

ing and factories such as Hero Moto-Corp and Maruti Suzuki, many companies in Gurugram are taking stock of the situation as well as working in the interest of their teams' safety. "We have taken pre-emptive

actions to ensure the safety and welfare of our team members. As violence was reported in nearby districts, we have adjusted office hours, enabled remote working options for the upcoming days. Our leadership and human capital teams are constantly monitoring the situation and have facilitated secure departures of onsite and frontline members. Pick-anddrop facilities and additional travel allowances were sanctioned to ensure the safe travel of team members and the non-disruption of caregiving services. These measures ensure continued productivity while fostering an empathetic culture," said Simardeep Kaur, chief human resource officer, Max India and Antara Senior Living, a specialised residential facilities for short- and long-

> term care, pre- and post-operative care and memory care for seniors in Gurugram, which is a part of the Max Group.

But despite the disruption, it has been business as usual for most corporate and public relations business. "We have learnt to efficientlyWFH dur-

redundancy to remotely manage operations and client servicing needs. It was easier for us to re-calibrate this week, as we are following a hybrid format to date of working from the office only three days a week and hence have processes and structures to account for team deliverables and meetings. I hope the tension is resolved soon, as longer-term WFH impacts both morale and productivity. Face-to-face meetings and engaging with team members is an immensely valuable part of the equation to collaborate, innovate, create, and learn," said Archana Jain, MD and CEO at PR Pundit, an integrated communications consultancy with offices in Gurugram, Mumbai and Bengaluru. The unrest is uncertain for the

food economy too. "The recent riots have added to the industry inflation. Businesses in general, be it for production or sales, are witnessing setbacks. The margins of produce are loweryet vegetable, especially tomato, prices are skyrocketing. This is because of the unrest and the shock to the supply chain. Most companies are facing this issue and the farmers are turning to localised areas and mandis to sell the produce directly because of the disruption in the supply chain and the ongoing unrest. The government is managing the situation and we hope things will be back to normal soon," said Ishit Pilani, co-founder of Organic Roots, a ready-to-eat healthy food brand in Gurugram. While corporates are advised to

work from home, Vineet Taing, CEO, Vatika Business Centre in Gurugram, which has various MNCs in the complex, observes that a good number of employees are working from their respective offices.

Byju's...

Byju's had already been working to appease creditors trying to restructure the \$1.2-billion loan when government investigators searched com-

prompted some investors to write down their stakes in the firm. Also Friday, Aakash Educational

Services, Byju's tutoring business unit agreed to add two independent directors to its board at the behest of creditor Davidson Kempner Capital Man agement, Bloomberg News reported. Davidson Kempner, which manages more than \$38 billion, forced the changes in Aakash's board as the borrower was in breach of some covenants on a \$250-million loan according to people familiar with the deal. Byju's officials are in ongoing talks with lenders to amend the loan's terms and Korpus said the firm "still wants to make a deal" to resolve the dispute. But lenders are trying to use the bogus default claims to wrongfully "seize control" of Byju's from its founder, Korpus added. The company failed to sign off on an amendment by an August 3 deadline that would have ended legal action in the US. For months now, Byju's and lenders have been negotiating over the loan, after the company breached debt

The lawsuit over the loan was filed by Glas Trust, which serves as trustee for the lenders. Former lawyer Timothy Pohl has been appointed to oversee Byju's on behalf of the creditors. Korpus said Pohl had been paid \$375,000 in his role as Byju's directordesignee for the lenders. He's slated to be paid \$75,000 per month while he oversees lenders' Byju's interests,

covenants.

Czeschin, a Wilmington, Delaware-based lawyer for the lenders, didn't immediately return a call for comment Friday on Pohl's compensation for serving as the creditors' Byju's overseer. A number for Pohl wasn't immediately available.

according to court filings.

The case is Glas Trust Company v Riju Ravindran, 2023-0488, Delaware Chancery Court (Wilmington).

APL APOLLO BUILDING PRODUCTS PRIVATE LIMITED CIN: U27200DL2019PTC358966

Registered Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi-110092 Email: info@aplapollo.com | Website: www.aplapollo.com | Tel: +91-11-44457164

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

S.No.	Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended	
		30.06.2023	30.06.2022	31.03.2023	
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	589.15	140.22	935.70	
2	EBIDTA	2.56	0.22	50.11	
3	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(27.08)	(1.90)	7.60	
4	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(27.08)	(1.90)	7.60	
5	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(22.58)	(1.57)	6.73	
6	Total Comprehensive income for the period	(22.62)	(1.57)	6.85	
7	Paid up Equity Share Capital	600.00	297.95	600.00	
8	Other Equity	-	-	3.42	
9	Securities Premium Account	-	-	-	
10	Net worth	580.81	292.93	603.42	
11	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	200.00	-	-	
12	Outstanding Redeemable Preference Shares		-	-	
13	Debt Equity Ratio	1.28	2.08	1.19	
14	Earnings Per Share (face value of 10/-not annualised for quarterly figures) Basic & Diluted	(0.38)	(0.06)	0.15	
15	Capital Redemption Reserve	-	-	-	
16	Debenture Redemption Reserve	-	-		
17	Debt Service Coverage Ratio	0.43	1.71	2.27	
18	Interest Service Coverage Ratio	(0.65)	(4.93)	1.35	

under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) (www.bseindia.com) and on the Company's website "www.aplapollo.com".

Place: Delhi Date: 5 August, 2023

Products Private Limited Rahul Gupta **Managing Director**

For APL Apollo Building

5" August, 2023 financiale

New Delhi

मुंबई लक्षदीप 🕄

जम्मू-काश्मीर कसून शोध सुरू



श्रीनगर, दि.५ : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सैन्याने शोध मोहिम हाती घेतली आहे. याठिकाणी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ जवान शहीद झाले होते. त्यानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला होता. या घटनेनंतर सैन्याने या संपूर्ण परिसराला वेढा टाकला असून पळपुट्या दहशतवाद्यांचा शोध

सुरू आहे. यासंदर्भात सैन्याच्या चिनार कॉर्प्सने केलेल्या ट्विटमध्ये नमूद केल्यानुसार, कुलगाममधील हलानच्या उंचीवर **दहशतवाद्यां**च्या उपस्थितीबद्दल माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी शोध मोहीम सुरु केली होती. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला यामध्ये सैन्याचे ३ जवान जखमी झाले त्यांना उपचारासाठी श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिन्ही जवानांचा मृत्यू झाला. चिनार कॉर्प्सने सागितले की, दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. सध्या उंचावर असलेल्या भागात किती दहशतवादी आहेत याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही या भागात अतिरिक्त फौजा पाठवण्यात आल्या असून शोध मोहीम

तीव्र करण्यात

जाहीर सूचना

सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, दुकान

क्र. ०३, बिल्डींग क्र. x – २६, श्रद्धा टॉवर

को. ऑ. हौ. सो. लि., शांती पार्क, मीरा

रोड (पू), जि. ठाणे ४०११०७, ही मिळकत

आमचे अशील **श्री. आत्माराम भि.**

पाटणकर यांच्या मालकीची आहे. मध्यंतरीच्या काळात दि. ०१/०२/२०२३ रोजी

दुपारी ०२.०० च्या सुमारास आमचे अशील मीरा रोड स्टेशन येथे प्रवास करीत असताना

त्यांच्या हातून मे. युनिक शांती डेव्हलपर्स

आणि श्री. हेमंतकुमार रघुनाथ उन्हेलकर

आणि सौ. आरती हे. उन्हेलकर यांच्यामध्ये

झालेला दि. २०/१२/१९९४ रोजीचा वरील

मिळकती संबंधीचा करारनामा आणि तसेच

श्री. हेमंतकुमार रघुनाथ उन्हेलकर आणि सौ.

आरती हे. उन्हेलकर आणि आमचे अशील

श्री. आत्माराम भि पाटणकर यांच्यामध्ये झालेला दि. २४/०८/२००० रोजीचा करारनामा सोबत (सूची क्र. २, नोंदणी पावती असल्यास) आणि श्रद्धा टॉवर को. ऑ. हौ. सो.

लि., यांनी बहाल केलेले भाग पत्रक गहाळ

झालेले आहेत. तरी या बाबत जर कोणाची काहीही हरकत / दावे असल्यास ती आमच्या

खालील पत्त्यावर **७ दिवसांचे** आत नोंदवावी.

तसे न केल्यास आमचे अशील पुढील

कारवाई पूर्ण करतील, आणि या विषयी

कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेतली

मंदार असोसीएट्स ॲड्व्होकेट्स

पत्ता: बी – १९, शांती शोप्पिंग सेंटर,

रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू),

ता. व जि. ठाणे ४०१ १०७.

दि. ०६.०८.२०२३

जाणार नाही याची नोंद घावी.

ठिकाण : मीरा रोड

आली आहे.

★TARMAT

(पूर्वी रोमन टारमॅट म्हणून ओळखले जाते) नोंदणीकृत कार्यालय: जेन ओ. के. वैद्य मार्ग, वागेश्वरी मंदिराजवळ, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७. टेलि.: २८४० २१३० / ११८०. फॅक्स: २८४० ०३२२.

ई-मेलः contact@tarmatlimited.com. वेबसाईटः www.tarmatlimited.com CIN: L45203MH1986P1C038535

सूचना

अशी सूचना देण्यात येते की सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार मालमत्ता व दायित्वाचा अहवाल यासह ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या पहील्या तिमाहीकरिता कंपनिचे इतर गोष्टींबरोबर अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता सोमवार दिनांक १४ ऑगस्ट, २०२३ रोजी दुपारी २.००वा कंपनीच्या संचालक मंडलाची सभा नोंदणीकृत कार्यालयात होणार आहेँ

टॉरमॅट लिमिटेडकरित

म्थळ : मुंबई दिनांक: ०५-०८-२०२३

सही/ एस. चक्रबर्ती कंपनी सचिव

सार्वजनिक सूचना

सर्वसामान्य जनतेला कळविण्यात येत आहे की, माझे अशिल शी. देवाशिष रतन पाल हे फ्लॅट क्रमांक १०, इमारत क्रमांक ५, सी-विंग तिसरा मजता, नित्यानंद बाग सीपचर्सा लिमिटेड, आर.सी. मार्ग, चेंबुर, मुंबई- ४०० ०४४ मोजगाप ४८८ चीरस सूट चटई क्षेत्रफळचे चे मालक आहेत.; दिनांक : ३०.६.१९७० साल च्या शेअर सर्टिफिकेट क्र. ३८९ अंतर्गत १९४६ ते १९५० पर्यंत प्रत्येकी ५० - चे ५) शेअर्स असणारे सदर फ्लॅट क्र. ५ -सी/१० च्या संदर्भात मागील मूळ कागदपत्रांची खालील यादी | माझ्या अशिल कडून हरवली, हाळ झाली आहेत आणि ती शोधण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न करूनहीं ते त्यांना सापडत नाही:-

तहाळ जाता. जाता आपता पाराचन्यावाण वाचा अच्या अच्या अच्या अच्या कार्याचा वाचाव वाचाव वाचाव... . तिचावित बाग सीएचएम लिमिटेड द्वारे कुमारी मालती आस. सदारांगीला जारी केतले फर्सेट क्र. ११ च्या संदर्भात वाटप पत्र जे माझ्य अशिल ने फर्सेट क्र. १० च्या बदल्यात अदलाबदल केली होती. . कुमारी मालती आब. सर्दारंगनीला आणि शी. तत कुमार पाल यांच्यातील फ्लेंट क्रमांक ११ चा करारनामा नित्यानंद बाग सीएचएस लिमिटेडने शी. कृष्णलाल मनोहरलाल विगला जारी केलेले फ्लेंट क्रमांक १० च्या संदर्भातील केलेले वाटप पत्र . शी. कृष्णलाल मनोहरलाल विगला आणि सी. देवीबाई राघाकिशिंदस छाब्रिया यांच्या दरम्यान फ्लेंट क्रमांक १० संदर्भात अंमलाल

सौ. देवीबाई राधाकिशिंदस छाबिया च्या नावाने वरील कराराच्या संदर्भात लॉजमेंट पावती जारी केली तुळशीदास राधाकिशिंददास छाबारेया आणि बिंदू राधा किशिंददास छाबारेया यांना शी. रतन कुमार पाल यांच्या दरम्यान दिनांक .२.१९८५ रोजीचा अदलाबदली करार.

श्री, रतन कमार पालच्या नावाने जारी केलेली लॉजमेंट पावती, यांच्या संदर्भातील उपरोक्त करार तो फ्लॅट सर्व प्रकारच्या भारांपासून मुक्त आहे.

ता परत स्व प्रकारच्या भारपासुन सुन आ दिवते. विक्री, देवाणचेषण, गहाण, पुरुक, भेटवस्तु, ट्रस्ट, रेखभाल, तावा, भाडेकरार, भाडेपट्टा, परवाना, धारणाधिकार किंवा अन्यथा य मालमनेवर किंवा त्यावावत कोणतारी दावा असलेल्या सर्व व्यक्तिंचा याद्वारे विनंती केली जाते की त्यांनी खाली स्वाक्षरी केलेल्या आणि, किंवा माझे अशिल भी. रातन कुमार पाल यांना ही सुचना प्रकाशित झाल्यापसुन १५ (पंपरा) दिवसांच्या आत कळवावे, अन्यथा वर ते अस्तित्वात नसलेली, माफ केलेली आणि सोडून दिती गेली आहे असे मानले जाईल आणि त्यानतर प्राप्त झालेले कोणतेही दावे कोणत्याही प्रकारे वैथ मानले जाणार नाहीत आणि नंतर माझा अशिल विक्रीसाठी, सदर सरनिका खरेदीदारांना हस्तांतरित करण्यामाठी आणि सर सदिनका विक्री/विक्री करारनामा अंमलात आणण्यासाठी, स्वाक्षरी करण्यासाठी आणि नोंदणी करण्यासाठी या प्रकरणामध्ये पुढील कार्यवा ग्यास मक्त आणि अधिकार असेल मुंबई, दिनांक : ह्या दिवशी ऑगस्ट , २०२३

(मोहिनी टी. कुंदनानी मुंबई-४०० ०७

THE PUBLIC TRUSTS REGISTRATION OFFICE, GREATER MUMBAI REGION, MUMBAI

Dharamdaya Ayukta Bhavan, 1st floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai-400030

PUBLIC NOTICE OF INQUIRY

Change Report No. ACC-I / 2878 / 2023 Filed by: Mr. Kishu H. Mansukhani In the matter of: "Sounpibai & Hashmatrai Himathmal Mansukhani Trust"

All concerned having interest -

Whereas the trustees of the above trust have field a Change Report u/s 22 of the M.P.T. Act, 1950 for bringing the below described property on the record of the above named trust and an inquiry is to be made by the Asst. Charity Commissioner-I, Greater Mumbai Region, Mumbai, viz.

1) Whether this property is the property of the trust and could be registered in the trust name?

Description of the property:

Flat No.13 on the 3rd floor, adm. 42.66 sq. mtrs., Carpet area, Type "E", in the Complex known as "GODREJ PARK", in the building No. E-1, known as "Green View Co-Op. Housing Society Ltd.", at Godrej Park, Near Barave Gaon, Kalyan (West), 421301, situate at Village Barave, within the limits of Kalyan Municpal Corporation, in Taluka and Registration Sub- Dist., of Kalyan Dist., and Regn., Dist., of Thane bearing Old Survey No.99, New Survey No.57, Hissa No.2/1 (Part) adm.13245 sq. mtrs., equivalent to 15841 sq. yds., or thereabouts and Old Survey No.99, New Survey No.57, Hissa No.4, adm.680 sq. mtrs., equivalent to 813 sq. yds., adm. In Aggregate 13925 sq. mtrs., equivalent to 16654 sq. yds.

Total Cost: Rs. 3.30 050/c (Rupees Three Lakh Thirty Thousand Fifty Only)

Total Cost: Rs.3,30,050/- (Rupees Three Lakh Thirty Thousand Fifty Only). This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written, if not received anything within given period, the inquiry would be completed and necessary orders will be passed. If no objections are received within the stipulated time, then further inquiry would be completed and necessary orders will be passed...

Given under my hand and seal of the Jt. Charity Commissioner, Greate Mumbai Region, Mumbai.

This 4th day of August, 2023.



Superintendent- J Public Trust Reg. Office, Greater Mumbai Region, Mumbai.

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. लक्ष्मीकांत

मगनलाल पुरोहित हे फ्लॅट क्र.६०५, ६वा मजला, गौतम स्मृती को–ऑप.हौसोलि., नरसिंग लेन, मालाड (प.), मुंबई-४०००६४ या जागेचे

कायदेशीर मालक आहेत आणि सदर फ्लॅटचे भागप्रमाणपत्र क्र.४७ अंतर्गत रु.२५०/-अनुक्रमांक २३१ ते २३५ असे रु.५०/- (पन्नास) प्रत्येकीचे ५ पर्णपणे भरणा केलेल्या शेअर्सचे नोंद धारक आहेत. मूळ दस्तावेज अर्थात (१) मे. गौतम बिल्डर्स आणि श्री. किशनलाल गौरीशंकर मोदी यांच्या दरम्यान झालेला दिनांक २१ ऑक्टोबर, १९७७ रोजीचा करारनामा आणि (२) श्री. किशनलाल गौरीशंकर मोदी आणि श्री. लक्ष्मीकांत मगनलाल पुरोहित व मगनलाल माणेकलाल परोहित यांच्या दरम्यान झालेला दिनांक १९ ऑक्टोबर, १९९१ रोजीचा हस्तांतर करारनामा आणि (३) सोसायटीद्वारा वितरीत भागप्रमाणपत्र क्र.४७ आणि अन्य इतर आवश्यक रस्तावेज हरवले आहेत. म्हणून कोणीही सदर म्लॅटबाबत हरवलेल्या दस्तावेजांच्या आधारावर कोणताही व्यवहार करु नये. आता जय कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्तांकडे **१०२, निलम ॲकॉर्ड**,

एच.पी. मेहता ॲण्ड असोसिएटस् दिनांक ०६.०८.२०२३

समजले जाईल.

रचडीएफसी बँके समोर, १५० फीट रोड,

भाईंदर (प.) येथे सदर सूचना प्रकाशन

गरखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा

व्यक्तींचे दावा/आक्षेप त्याग केले आहेत म्हणून

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशिलांन फ्लॅट क्र.ए/३०६, जॉय अल्का कोहौसोलि., सिझर रोड समोर, आंबिवली, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५८ तसेच स्टील्ट कार पार्किंग जागा क्र. श्रीमती समता चंद्रशेख सावंत व कुमारी मयुरी चंद्रशेखर सावं यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मालमत्तेवर वारसाहश्र

तारण, ताबा, विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, मालकी हक्क, अधिभार, न्यास, परिरक्षा, कायदेशीर हक्क हस्तांतर, परवाना, सामंजस्य, करारनामा, कोणतेर्ह लवाद किंवा इतर प्रकारे किंवा अन्य हिताच कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपा खालील स्वाक्षरीकर्ताकडे सदर सूचना प्रकाश तारखेपासून १४ (चौदा) दिवसांत कळवावे. उपरोक्त प्रमाणे कोणताही दावा प्राप्त न झाल्या

आमचे अशिलास असे दावा, अधिकार किंव हितबाबत कोणत्याही संदर्भाशिवाय सद प्रस्तावाबाबत व्यवहार पुर्ण करण्याची मोकळीक असेल आणि असे दावा सर्व उद्देश व हिताकरित ऱ्याग/स्थगित केले आहेत असे समजले जाईत आणि आमचे अशिलांवर बंधनकारक असण

मुंबई, आज दिनांकीत ६ ऑगस्ट, २०२३

हार्मोनी कॅपिटल सर्विसेस लिमिटेड सीआयएन: एल६७१२०एमएच१९९४पीएलसी२८८१८० नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.८ए, ८वा मजला, ॲस्ट्रल सेन्टर, ४७०/बी,

एन.एम. जोशी मार्ग, चिंचपोकळी–पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र–४०००११, भारत. वेबसाईट: www.hcsl.co.in, ई–मेल: harmonycapital06@gmail.co

३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित

एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)

करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)

अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)

nालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरित

कंपनीच्या www.hcsl.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

लिगल रेमेडि वकील उच्च न्यायाल कार्यालय क्र.२, तळमजला, शांती निवास कोहौसोलि., इमारत क्र.१, सी.पी. रोड, कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१.

चालू तिमाही

जाहीर सूचना

ार्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आं की, **श्री. तिरुपती राजय्या तौतम** यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.२१४, इमारत क्र.०१, सुंदर नगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड सेनापती बापट मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८ या जागेचे खालील नमद केलेले नागप्रमाणपत्र हरवले आहेत आणि सोसायटीकडे हरवलेले भागप्रमाणपत्राऐवजी दय्यम भागप्रमाणप

<mark>श्री. तिरुपती राजय्या तौतम</mark> यांना द्य्यम नागप्रमाणपत्र वितरणास कोणा व्यक्तीस/कॉर्पोरेत गंना आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेर्ख वरुपात सोसायटीकडे सदर सूचना प्रकाशन गरखेपासून **१५** दिवसात कळवावे. भागप्रमाणपत्राचे

ापशील खालीलप्रमाणे: म्लॅट क्र.१/२१४ मागप्रमाणपत्र क्र.१८३,

वितरणासाठी अर्ज केला आहे.

अनक्रमांक: ९११ ते ९१५ सुंदर नगर कोहौसोलि.च्या वतीने व करिता देनांक: ०६.०८.२०२३ सही/-मा. सचिव ठिकाण: मुंबई

Jumbo Finance Limited Office No. 805, 8th Floor, 'A' Wing Corporate Avenue, Sonawala Road, Goregaon (East) Mumbai - 400063 Telefax: 022-26856703 Email: jumbofin@hotmail.com

NOTICE We would like to inform you that meeting of the Board of Directors is scheduled to be held on Monday, 14.08.2023 at 4.00 p.m at the Registered Office of the Company at Office No. 805, 8th Floor, 'A' Wind Corporate Avenue, Sonawala Road, Goregaon (East) Mumbai - 400063 to consider and adopt the Un-Audited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023 and any other matter as nay be decided in the Board.

Further, as per the Company's Code of Conduct for the Prevention of Insider Trading, the Trading Window for dealing n shares of the Company shall remain closed for all Designated Employees and Directors from 01.07.2023 till 48 hours after decleration of results and it was allready intimated to BSE on 30th june 2023

For Jumbo Finance Limited Directo

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Late Shri Badhalal Mangal Punghera was original owner of flat No H/8 situated at New Trishul CHS Ltd. Plot No-5, Bhavani Nagar, Marol Maroshi Road, Andheri (East). Mumbai 400 59,who was expired on 14/12/2018 After the death of Late Shri Badhalal Mangal Punghera, his widow Mrs. Kanta Badhalal Punghera had applied for the membership for the Flat No- H/8 situated at New Trishul CHS Ltd. Plot No-5 Bhawani Nagar, Marol Maroshi Road, Andheri [East] Mumbai 400059

That on behalf of my client. I hereby invites claims and objections from any person/third person the heirs or other claimants/objectors transfer the said flat, the shares and nterest on the said that if any within a period of 15 days from the publication of this notice, vith copies of such documents and other proofs in support of claims/objections for ransfer of flat/shares. If no claims/objections ire received within the period prescribed above, failing which it will be deemed that nere is no such claim, right interest on the said flat. My address is as follows

Kalpana, Trivedi Advocate High Court Bombay A-103,1" Floor, Laksh Labh CHS Ltd. Kasturba Rd No-3, Borival (East), Mumbai- 66 Mobile-9892421341

NOTICE OF TRANSFER OF **CAR OWNERSHIP**

n accordance with the applicable laws and regulations, we hereby notify all concerned parties that the ownership of a car (Maruti Dzire: MH02 DW7537 And Scooter (Honda Activa: MH 02 DH 1969) belonging to deceased – Mr. Anil Shriram Desai is being transferred to his wife Mrs. Anjali Anil Desai

After fulfilling all legal requirements, the ar is rightfully being transferred to the wife Mrs. Anjali Anil Desai of the deceased Mr. Anil Shriram Desai. This notice serves as an invitation to all heirs, claimants, or objectors to come forward with any valid claims or objections regarding the said transfer. Claimants/Objectors are hereby

called upon to:

Lodge any claims, objections, or disputes regarding the car's ownership transfer within 7 days from the date of this publication. Important Note:

All claims and objections will be thoroughly examined by the relevant legal authorities. Any claims or objections received after

the stipulated 7-day period may not be considered valid. For any inquiries or to submit claims or objections, please contact:

Anjali Anil Desai Addr: B/701, Prasham CHS, Kastur Park, Borivali (W), Mumbai - 400092 MO: 8108239378

Anjali Anil Desai

PUBLIC NOTICE

to inform to public in general at large that LATE SHRI. GOBIND LALCHAND VAZIRANI was the Joint owner having 50% share, rights in Flat No. 4, Building No. 24, B-Wing, 1st Floor, Chembur Navjivan Co-operative Housing Society Ltd, R.C. Marg, Chembur, Mumbai-400 074; and along with the Joint owner his wife MRS. VARSH GOVIND VAZIRANI, and jointly holding 5 Old shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. from 4006 to 4010 (both inclusive), under Old share certificate number 942 dated 01.05.1962 and holding 10 (ten) New fully paid shares of Rs 50 each of the said Society bearing distinctive numbers from 3751 to 3760 (both inclusive) under New share certificat

survivors, and there are no any other legal heirs of LATE SHRI. GOBIND LALCHAND VAZIRANI except mentioned herein. One of the legal heir i.e. wife of the deceased i.e. MRS. VARSHA GOVIND VAZIRANI releasing her 12.5% share (out of 50% share of LATE SHRI. GOBIND LALCHAND VAZIRANI) to her 3 daughters / legal heirs namely (1) MRS. ANEETA VISHAL RAJPAL (2) MRS. BINDIYA DINESH JESWANI (3) MISS TAMANNA GOBIND VAZIRANI equally to all 3 daughters (4.16% to each daughter).

All persons having any claim against into or upon in respect of the said shares and flat by wa of sale, exchange, mortgage, charge, gift, possession, tenancy, lease, inheritance, License, Lien or otherwise are hereby requested to make it known the same to the undersigned, and/or to my client MRS. VARSHA GOVIND VAZIRANI and/or to the said society i.e. Chembur Navjivan CHS Ltd, R.C.Marg, Chembur, Mumbai-400 074; within 14 (Fourteen) days from the date of Publication of this Notice failing which claims received thereafter shall be considered as having been non-existent, waived and abandoned for all intended purposes and then my client MRS, VARSHA GOVIND VAZIRANI will be entitled to proceed further in the matter for transfer of the said flat and the share certificate in her & her daughters nam

(MOHINI T. KUNDNANI) ADVOCATE HIGH COURT T/108/7, Inlaks Hospita Road,Chembur Colony Chembur, Mumbai-400 074

नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल२७१०९एमएच१९६२पीएलसी२६५९५९ नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हॉर्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. दुर.:+९१-२२-६७७३७३७३, फॅक्स:+९१-२२-२३०२४५४०, वेबसाईट:www.nsil.net.in, ई-मेल:investors.nsil@lodhagroup.com

व्हिडीओ कॉन्फरन्स/अन्य दृकश्राव्य स्वरुपानेकमार्फत होणारी ६०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, **नॅशनल स्टॅण्डर्ड (इंडिया) लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ६०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३ रोजी दु.२.३०वा. भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतटी (कायटा) आणि मेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिकायमेंट्रम) रेखलेशन २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन्स) सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२०, १७/२०२२ दि.२८ डिसेंबर, २०२२ (एमसीए परिपत्रके) आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दि.५ जानेवारी, २०२३ (वापुढे परिपत्रके) आणि अन्य इतर लागु परिपत्रकानुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य टुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे. -वरील एमसीए परिपत्रकेनुसार एजीएमची सुचना व वित्तीय वर्ष २०२२–२३ करिता वार्षिक अहवालाच्या विद्युत प्रती ज्या भागधारकांचे ई-मेल कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए)/ठेबीदार सहभागीदा (डीपी) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जाईल. ६०व्या एजीएम सूचना तसेच वित्तीय र्षाकरिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>http://www.nsil.net.in</u> व स्टॉक एक्सचेंजेस अर्थोत बीएसई लिमिटेड https://www.bseindia.com च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक भहवालासह सूचनेची वास्तविक प्रत विनंती केल्यास पाठविली जाईल

र्जीएम सूचनेसह वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

न्या सदस्यांना ई–मेल नोंद करावयाचे आहेत त्यांनी खालील सूचनांचे पालन करावे भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे संबंधित डीपीद्वारे सल्ल्यानुसा तुमच्या डिमॅट खात्यात तपशील नोंद/अद्यायावत करावे. भागधारकांना विनंती आहे की. कंपनीचे आरटीए सी बी मॅनेजमेंट सर्विसेस (पी वास्तविक स्वरुपात लिमिटेड यांच्याकडे अन्य आवश्यक नमुना आणि विहित नमुना आयएसआर १ मध्ये सर्व आवश्यक तपशील नोंद/अद्यायावत करावे. सदस्यांनी विहित नमुना कंपनीच्या http://www.nsil.net.in किंवा आरटीएच्य

www.cbmsl.com वेबसाईट वरून डाऊनलोड करून घ्यावेत. ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धत:

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०५ ऑगस्ट. २०२३

मदस्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंग पद्धतीने तसेच रिमोट ई-वोटिंग प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएमच्य सूचनेत नमुद विषयावर त्यांचे मत रिमोटने देण्याची संधी दिली जाईल. रिमोट ई-वोटिंगसह ई-वोटिंगकरिता प्रविस्तर माहिती कंपनीच्या सदस्यांना एजीएमच्या सूचनेत मुद केली आहे. उपरोक्त माहिती ही कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता आणि एमसीए व सेबी परिपत्रकांच्य पूर्ततेनसार देण्यात येत आहे.

. सदस्यांनी कृपया कंपनीच्या आरटीए यांना <u>www.cbmsl.com,</u> नोंद कार्यालय: पी–२२, बोन्देल रोड, कोलकाता ५०००१९. द्र.:०३३-४०११-६७२८, फॅक्स: ९१-०२३३-४०११६७३९, ई-मेल: rta@cbmsl.com, वेबसाईट: www.cbmsl.com.

नॅशनल स्टॅण्डर्ड इंडिया लिमिटेडकरित मधुर मित्तल कंपनी सचिव व सक्षम अधिकार सदस्यत्व क्र.:४७९७६

जाहीर नोटीस

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१

दि वांगव्हॅली को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., मुंबई पत्ता:- २६/२८, ढोबळे बिल्डिंग, तिसरा मजला, रूम नं. ३७,

जंजीकर स्ट्रीट, मस्जिद बंदर (प), मुंबई- ४००००३. अनक्रमांक १ ते १७

दावा रक्कम जाब देणार जाब देणाऱ्याचे नाव अर्ज दाखल दावा क्रमांक दिनांक रुपये क्र. अंबिका हणुमंत राठोड २०/०६/२०२३ १३२९३८ 3203 लक्ष्मण बाळु राठोड २०/०६/२०२३ 3203 १३२९३८ ब्रह्मदेव अजिनाथ घरबुडे १४८११२ २०/०६/२०२३ 3208 कैशल्या दिलीप उकले ३२०५ ५८८५१ योगेश भास्कर वांडे २०/०६/२०२३ ३२०७ ह र रुपेश कमलेश शहा 3206 २०/०६/२०२३ १४४४५ संतोष तातोबा सावंत ८४४४३ प्रमोद प्रभाकर वरघडे १०३६०६ प्रभाकर देवराम घरघडे २०/०६/२०२३ १०३६०६ १० राहल वसंत बागुल २०/०६/२०२३ 39820 ११ प्ररेणा प्रसाद नाईक २०/०६/२०२३ ९४५१७ १२ विजयकुमार चिंकू यादव २०/०६/२०२३ १०४१२३ १३ तन्वी निलेश कांबळे २०/०६/२०२३ १४ निलेश आनंदा कांबळे २०/०६/२०२३ ६०९५२ १५ अकरम रमजानअली खान ५९६४१

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स ाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर ममन्म देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक ११/०८/२०२**३ रोजी सकाळी ११:३० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर रहावे

२०/०६/२०२३

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेक हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सनावणी घेण्यात येईल. याची कपया नोंट घ्याबी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणन आज दिनांक २१/०७/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मद्रेसह दिली आहे.



उप निबंधक. सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

शुभम हौसिंग डेव्हलपमेंटफायनान्स कं.लि. सीआचएन: यु६५९२१डीएल२०१०पीएलसी१९९४६९, दूर.:+९१-१२४-४२११२५३१, shubham वेबसाईट: www.shubham.co, कांपॉरट कायांतव : गुभम हाऊस, ४२५, उद्योग विहार, फेज ४, गुसाव-१२०१५, नॉरणी कार्यो: ६०८-६०९, ६चा मजला, ब्लॉक सी, अनसल इम्पेरियल टॉबर, कायुनिटी सेन्टर, नरैना विहार, नवी दिक्की-११००२८.

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे शाखा कार्यालय-२रा मजला, पितृ स्मृती, मनोर रोड, पालघर रेल्वे स्थानका समोर, जिल्हा ठाणे, पालघर-४१०४०४ कार्यालय उत्तम संधी घेण्यासाठी दिनांक ७ नोव्हेंबर, २०२३ रोजी कार्यालयीन वेळ समाप्त झाल्यापासून कामकाजाकरिता बंद केले जाईल. तथापि कंपनीकडून त्यांचे ग्राहकांना जवळच्या ठिकाणावरील अन्य शाखांतून सेवा पुरविली जाईले. जर सर्वसामान्य जनतेस याबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी कृपया आमचे कस्टमर केअर ज्याचे तपशील www.shubham.co वर नमुद केले आहे, त्यावर संपर्क करावा.

> च्या वतीने व करिता शुभम हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लि सही/

ठिकाण: गरुग्राम संजय चतुर्वेदी, सीईओ दिनांक: ०६.०८.२०२३

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई ११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, लाल बहाद्र शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलिस स्टेशनसमोर, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८६

दि राजदिप को. ऑप. क्रेडीट सोसा. लि. बिल्डींग नं. ३/१०९, कला को. ऑप. हाऊसिंग सोसायटी लि. खेरनगर,

Assistant Registrar Co-op Societie

Recoverty, Ghatkopar (W)

Gen. Outward No. 1927

जाब देणार

कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादः करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक १८/०८/२०२३ रोजी **दुपारी ३.००** वाजता आपण स्वतः अथवा आपल्या वकिलामार्फत या कार्यालयात हजर राहुन आपले म्हणणे सादर करावे सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल. याची आपण नोंद घ्यावी.

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रु.	जाब देणार क्र
१.	तेजल सुभाष चांदवेकर	२१/११/२०२२	१६९२	१५३७०९	8
٦.	प्रमोद बाजीराव जाधव	-	-	-	7
».	कमलेश मुन्शी विश्वकर्मा	-	-	-	ą
٠,	4010101 3.711 14744011				- 7

ही नोटीस आज दि. ०२/०८/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे सही/



सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई



सहकार कक्ष, झो.पु.प्रा., मुंबई

SRA/CO/OW/२०२३/३४४६0

-: सर्वसाधारण सभेची नोटीस :-

संस्थेच्या संदर्भात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पू.प्रा. यांचेकडील दिनांक २६.०६.२०२३ रोजीचे कायदा कलम १३ (२) आदेशान्वये पुनर्वसन योजनेचे विकासक मे. सनशाईन हौसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. तर्फे मेसर्स नंदीवर्धन इन्फ्रास्ट्रक्चर लि. यांची नियुक्ती रद्द करण्यांत आलेली नविन विकासक नियुक्त करणेसाठी निम्न स्वाक्षरीकार यांची मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था करण्यात आलेली आहे.

संस्थेसाठी नविन विकासक व वास्तुविशारद यांची नियुक्ती करणे.

(आर. एन. हळदे) प्राधिकृत अधिकारी तथा

सहकारी अधिकारी श्रेणी- १, झो.पु.प्रा., मुंबई.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०२/०८/२०२३

पध्दतीने घेण्यात येणारी नोंद सकाळी ०९:०० ते १०:३० पर्यंत असेल. तद्रंतर सभेस सुरुवात

झोपडीधारकांकडून अर्ज मागविण्यात येतील. प्राप्त अर्जामधून गुप्त मतदान (Ballot Paper) पध्दतीने नवीन विकासक व वास्तुविशारद यांची निवड करण्यात येईल. तसेच संबंधित विकासकाचे व वास्तुविशारद यांचे नांव सूचविल्यास सदर विकासक व वास्तुविशारद यांचे काम करण्यार सहमती असल्याबाबत संमतीपत्र सभेच्यावेळी सादर करणे आवश्यक राहील.

उपस्थित राहावे. अन्य व्यक्तीस उपस्थित राहता येणार नाही. मुळ झोपडीधारक मयत असल्यास त्याचे मृत्युपत्रासह त्याचे पती/पत्नी मूळ ओळखपत्रासह उपस्थित राहू शकतात. गणसंख्ये अभावी सभा तहकूब झाल्यास अर्ध्या तासानंतर त्याच दिवशी त्याच ठिकाणी सभा

संस्थेची राहिल. ६) सभेच्या कामकाजाचे प्राधिकरणामार्फत चित्रीकरण (Video) करण्यात येणार आहे.

प्रशासकीय इमारत, अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. दूरध्वनी: २६५६ ५८००/२६५९०४०५/१८७९ फॅक्स: ०२२-२६५९ ०४५७ संकेतस्थळ: www.sra.gov.in, ई-मेल: info@sra.gov.in

रमृती ऑरगॅनिक्स लि.

७६४८९

नोंदणीकृत कार्यालय : १६५–अ, बालाजी भवन, पहिला मजला, रेल्वे लाईन्स, सोलापूर – ४१३००१ (महाराष्ट्र) Tel.No. 0217-2310267, Fax : 0217-2310268 Email: cs@smruthiorganics.com; website: www.smruthiorganics.com

३० जून २०२३ रोजी संपलेल्या तिमाही अखेरचा अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सार

(रु. लाखामध्ये)

	to all total trible and the second trible and trible an								
अ.क्र.	तपशील	तिमाही अखेर (३०–०६–२०२३) अलेखापरीक्षित	तिमाही अखेर (३१–०३–२०२३) लेखापरीक्षित	वर्षअखेर (३०–०६–२०२२) अलेखापरीक्षित	वर्षअखेर (३१–०३–२०२३) लेखापरीक्षित				
9	कामकाजातून मिळालेले एकूण उत्पन्न (निव्वळ)	३४९२.२८	३६८२.९२	२९१०.३८	98998.८३				
\sim	सर्वसाधारण कामातून कर आणि असाधारण बाबीपूर्वक मिळालेला निव्वळ नफा/(तोटा)	३०६.५५	٥٥.७८	५१.१५	886.30				
3	करपश्चात व असाधारण बाबीच्या पश्चात मिळालेल्या कालावधीचा निव्वळ नफा/(तोटा)	२२९.३४	६९.०५	३०.२५	४१३.०९				
8	संपूर्ण सर्वसमावेशक उत्पन्न (नफा/तोटा) आणि सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)	२२९.३४	१२२.७५	३०.२५	४४२.९५				
4	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनीमुल्य रु.१० प्रति समभाग)	१ १४४.६३	9988.६३	૧ ૧૪૪.६३	9988.६३				
Ę	पुनर्मुल्यांकीत राखीव निधी वगळता राखीव निधी (मागील वित्तीय वर्षाच्या ताळेबंदाप्रमाणे)	-	-	-	-				
Ø	प्रत्येक समभागावरील (मिळकत प्रत्येकी रु.१० च्या वार्षिकीकृत न केलेले)								
	१. बेसीक	२.००	9.00	0.२६	3. ८७				
,	्र दागलाटेद	2 00	9 00	39.0	3 / 10				

नोंद-अ - वरील माहिती हि सेबी (सूची आणि इतर प्रकटीकरण आवश्यकता) नियमने २०१५ च्या नियमन ३३ च्या अंतर्गत स्टॉक इक्स्चेंजेस सोबत दाखल करण्यात आलेल्या तिमाही / सहामाही / वार्षिक वित्तीय निष्कर्षाच्या तपशीलवार स्वरुपाचा सार आहे. तिमाही/सहामाही/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूण स्वरुप हे बॉम्बे स्टॉक इक्स्चेंजेस (BSE) मेट्रोपोलिटन स्टॉक इक्स्चेंजेस (MESI) आणि कंपनीच्या (www.smruthiorganics.com) या वेबसाइटसवर उपलब्ध आहे. 🛭 🗕 वरील वित्तीय निष्कर्ष लेखा परिक्षण समिती आणि संचालक मंडळाच्या दि. ०५ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या सभेमध्ये समत केलेला आहे. क - वरील वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ कलम १३३ आणि भारतीय हिशोब पध्दतीने मानाक (IND AS) यानुसार तयार करण्यात आलेले आहे.

सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) अपन्न (यरानरार) समभाग मांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती) इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखिव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व् खंडीत कार्यचलनाकरिता) 0.33

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०४ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉव एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर न त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजवर वेबसाईटवर www.bseindia.com आ

> हार्मोनी कॅपिटल सर्विसेस लिमिटे सही/

संपलेले संबंधि

30.06.2023 30.06.2022 39.03.2023

(8.99)

(8.99)

आकडे

ठिकाण: मुंबई

अनिश शा व्यवस्थापकीय संचालक व सीएफअ

स्थळ : सोलापूर

दिनाक : ०५ ०८ २०२३

0.33

number 374 dated 20.01.2017

That LATE SHRI. GOBIND LALCHAND VAZIRANI expired on 28.09.2020 leaving behind him (1) MRS. VARSHA GOVIND VAZIRANI – Wife, (2) MRS. ANEETA VISHAL RAJPAL – Daughter (3) MRS. BINDIYA DINESH JESWANI – Daughter, (4) MISS. TAMANNA GOBIND VAZIRANI – Daughter, being the only legal heirs,

jointly in the society records & registers.


Mumbai dated _____day of AUGUST-2023.

अनक्रमांक १ ते ३

बांद्रा (पू.), मुंबई – ४०० ०५१

अर्जदार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की. थकीत





झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

त्रिमृतीं एस आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, न मू.क.१०/१-सी (पार्ट), १०/१-डी (पार्ट), १७ आणि १८ (पार्ट) व्हिलेज दिंडोशी, भीम नगर, गोरेगांव (पूर्व), मुंबई-४०००६३ या आहे. त्याअनुषंगाने सदरहू संस्थेने योजनेसाठी नविन विकासकाची नियुक्ती प्राधिकरणाकडील प्राधिकृत अधिकारी यांच्या उपस्थितीत करणेबाबत विनंती केलेली होती. त्याअनुषंगाने या कार्यालयाकडून दिनांक २१.०७.२०२३ रोजी मा. सचिव, झो.पु.प्रा. व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झो.पु.प्रा. यांना टिप्पणी सादर करण्यांत आलेली असून सदर टिप्पणीवर दिलेल्या मंजूरीस अनुसरुन प्राधिकरणाकडील परिपत्रक क्र.१६९ मधील तरतुदीनुसार सदरह संस्थेच्या पुनर्वसन योजनेसाठी (पूर्व व पश्चिम उपनगरे), झो.पु.प्रा., मुंबई यांचेकडील जा.क्र. झोपुप्रा/सनिस/कार्यासन-१/टे.सी.४/ सन २०२३/३३८७०, दिनांक २८.०७.२०२३ रोजीच्या आदेशान्वये प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे परिपत्रक क्र.१६९, दिनांक ३१.१२.२०१५ मधील तरतुदीस अनुसरू सर्वसाधारण सभा मंगळवार, दिनांक २२/०८/२०२३ रोजी ठिक सकाळी १०:३० वाजता, स्थळ श्री गुर्जर क्षत्रिय कडीया समाज हॉल, संत श्री श्यामजी बापू चौक, जन. अरुणकुमार वैद्य मार्ग, हरी भिमा टांक वाडी, दिंडोशी कॉर्नर, नॅशनल हायवे, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७ येथे खालील विषयावर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. सदर सभेस संस्थेच्या मंजूर परिशिष्ट-२ व पुरवणी परिशिष्ट-२ मधील झोपडीधारकांनीच उपस्थित रहावे. अन्य व्यक्तीस सभेस उपस्थित राहता येणार नाही. कृपया याबाबत नोंद घ्यावी.

१) सभेस उपस्थित झोपडीधारकांची बायोमेट्रीक पध्दतीने नोंद घेण्यात येणार असून सदर बायोमेट्रीक सदर सभेच्या वेळी नवीन विकासक व वास्तुविशारद यांच्या नियुक्तीसाठी त्याच वेळी उपस्थित

सभेस संबंधित मंजूर परिशिष्ट-२ व पुरवणी परिशिष्ट-२ मधील झोपडीधारकांनी स्वत:ची ओळख होईल अशा मुळ ओळखपत्रासह (पॅन कार्ड, आधार कार्ड, निवडणुक कार्ड इ.) विहीत वेळेत

घेण्यात येईल. सदर सभेस गणपुर्तीची आवश्यकता असणार नाही. ५) सदरह् सभेची नोटीस संस्थेच्या संबंधित झोपडीधारकांना पोहोच करण्याची जबाबदारी सर्वस्वी

१६ मोहित गोकुळ पाटील

१७ नागेश्वर अरुणाचालम पिल्ले

(मुळ इग्रजी मसुद्याचे हे स्वैर भाषातर असून सर्व विवादामध्ये मुळ इग्रजी मसुदा प्रमाण मानण्यात येईल)

व्यवस्थापकीय संचालक DIN: 00033583